

Date: 4th September, 2019

To,
BSE Limited,
Department of Corporate Services
P. J. Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400001.
Scrip Code: 511523

Sub.: Newspaper Advertisement regarding notice of the 27th Annual General Meeting

Dear Sir,

In terms of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of advertisement published in newspapers on 3rd September, 2019, regarding Notice of 27th Annual General Meeting, Book Closure and E-Voting.

This is for your information and records.

Thanking You.

Yours faithfully,

For Veerhealth Care Limited

Bhavin S. Shah Managing Director DIN: 03129574

Encl.: As above

NEWS BOX

73 years after India's independence, Tamil Nadu village gets first bus service



Chennai. At a time when India is about to accomplish its second mission to the moon, Meenakshipuram village in Virudhunagar district in Tamil Nadu is celebrating its first-ever bus service since India's independence.

The commencement of bus service after 73 years of India's independence in the village comes after repeated requests and protests by the villagers.

The villagers in Meenakshipuram village in Tamil Nadu celebrated the momentous day by decorating the bus with flowers, distributing sweets and honouring the bus driver and conductor with shawls.

Earlier the villagers were forced to walk 4 km every time to the nearest Reddypatti village to get a bus. The village now has a bus in the morning and evening.

The villagers celebrated the momentous day by decorating the bus with flowers, distributing sweets and honouring the bus driver and conductor with shawls.

Students studying outside the village earlier faced difficulties, so did others who moved to and fro for work, due to the lack of connectivity.

While on one hand, Tamil Nadu Chief Minister Edappadi K Palaniswami launches luxury electric buses, it is surprising to see a village in the state being introduced to bus service 73 years after India's independence.

Disgruntled Bhupinder Singh Hooda to meet loyalists today, fuels speculation



New Delhi. Former Haryana Chief Minister and senior Congress leader Bhupinder Singh Hooda is meeting loyalists today in New Delhi to chart his future course of action. This comes in the wake of reports suggesting that Hood has been unhappy with the Congress leadership, which is inclined towards a leadership change in the Haryana Congress.

Bhupinder Singh Hooda is likely to decide whether he will continue in the Congress or float a new political outfit ahead of assembly election in Haryana. The state goes to the polls later this year.

Today's meeting gains significance from the fact that Hooda loyalists -- consisting of at least 13 Congress MLAs from Haryana -would discuss the report of a 33-member committee that the Congress veteran had formed to advise him on his political decisions.

Earlier on August 18, Hooda had issued an ultimatum to the Congress at a public rally in Rohtak to declare him as the chief ministerial candidate failing which he will be free to decide his own course of action.

□ Former Haryana **Chief Minister** and senior Congress leader Bhupinder Singh Hooda is meeting loyalists today in New Delhi to chart his future course of action.

Hooda, however, later refuted speculation that he was planning a new political outfit outside the Congress.

The central leadership of the Congress, on the other hand, is learnt to be playing the waiting game even though attempts to mollify Hooda were made from the party high command.

Hooda and party's Haryana in-charge Ghulam Nabi Azad met Congress president Sonia Gandhi recently.

The three leaders are understood to have discussed a range of internal party issues. It is not yet clear if any agreement could be reached between the two sides. The Congress has not announced its chief ministerial candidate in Haryana. It is learnt that the Congress leadership is not happy with Hooda playing pressure tactics to influence the party's decisions.

Bhupinder Singh Hood and Haryana Congress chief Ashok Tanwar are at loggerheads with the former Haryana chief minister demanding latter's removal for a long time. Party sources told ANI that a decision on the state chief is expected soon.

Incidentally, Hooda was among the Congress leaders who declared their support to the Narendra Modi government's decision to scrap special status of Jammu and Kashmir under Article 370. The official position of the party was to oppose the move.

PUBLIC NOTICE

This is for notice of the general public that a Political party is proposed to be registered by the name of Open People's Party. The office of party Location at-Pawar House, near Sai Baba Temple, Mangal Ragho Nagar, Tisgoan Road, Kalyan East, Dist. Thane, Maharashtra pin 421306. This party has submitted application to the Election Commission of India, New Delhi for the registration as Political Party under section 29A of the Representation of People Act, 1951 Name, Address Office, bearers of the Party.... President-Shri Limbraj Manikrao Pawar, Pawar House, Near sai Baba Temple, Mangal Ragho Nagar, Tisgoan Road, Kalyan East, Dist. Thane, Maharashtra Pin

General Secretary-Rajaram Kuseshwer Sahu, A 201, Radhika CHS. LTD. Chakki Naka, Kalyan East, Dist. Thane, Maharashtra Pin421306. Threasurer- Onkarnath Rajdeo Yadav, A/10/206, Shivneri Building, Deshmukh Homes Near Tata Power House, Dombivali East, Kalyan, Dist. Thane, Maharashtra Pin 421203.

If any one has objection to the registration of Open People's Party they may....their Objection with reasons thereof, to the Secretary(Political Party) Election Commissin of India, Nirvachan Sadan, Ashoka Road,

NOTICE BAYER CROPSCIENCE LTD.

Regd. Off: Bayer House, Central Avenue, Hiranandani Estate, Thane (W)- 400607 Notice is hereby given that the certificate(s) for the under mentioned securities o the Company has / have been lost / mislaid and the holder(s) of the said securities / applicant(s) has / have applied to the Company to issue duplicate share

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without furthe

Name of	Kind of Securities	No. of	Distinctive Nos.
Share Holder	and face value	Securities	
KISHOR RIDDHISH VAIDYA	EQUITY SHARES F.V. Rs. 10/-	40	8616981 - 8617020
Place: Mumbai	Name Of holder(s) / Applicant(s)		
Date: 03/09/2019	KISHOR R. VAIDYA		

MUKTA AGRICULTURE LIMITED 401/A, Pearl Arcade, Opp. P. K. Jewellers, Dawood Baug Lane, Off. J. P. Road, Andheri (W), Mumbai – 400058 Tel.: 022-26778155 Fax: 26781187 CIN: L01403MH2011PLC221387 Email: mukta.agriculture@gmail.com Website: www.mukta-agriculture.com

NOTICE OF 8TH ANNUAL GENERAL MEETING. REMOTE E-VOTING INFORMATION & BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 8th Annual General Meeting (AGM) of the Members of Mukta Agriculture Limited will be held on Monday, 30th September 2019, at 10.30 a.m. at Aabhar Studio- 606, Aston Building, Sundervan Complex, Above Mercedes howroom, Near Lokhandwala Circle, Andheri (West), Mumbai- 400053.

The Annual Report convening notice of the AGM has been sent in physically to members at their registered addresses by post/courier and electronically to those whose email IDs are registered with the Depository Participant/Company.

The member can also download the Annual Report convening notice of the AGM from the website of the Company viz. www.mukta-agriculture.com or request for a copy by writing to the Company at mukta.agriculture@gmail.com or at the registered office address of the Company. The Company is pleased to provide its members, facility of remote e-voting, through electronics voting services provided by National Security Depository Limited (NSDL) and process in deta for obtaining Login Id & Passwords are made available in the Notice of the AGM.

Further, the members holding share either in physical or in dematerialized form, on the cut- of date i.e. 23rd September, 2019 shall be entitled to remote e-voting. Voting through ballot paper shall be made available at the AGM venue and Members attending the AGM who have not cast their votes through remote e-voting shall be able to vote at the AGM. Members who have case their votes through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but shall not be entitle

The remote e-voting shall commences from Friday, 27th September, 2019 at 9:00 a.m. and ends on Sunday, 29th September, 2019 at 5:00 p.m. The remote e-voting shall be disabled thereafter. Once the vote is cast by the Member on a resolution, member shall not be allowed to change the same subsequently. Any person, who acquires shares of the Company after dispatch of AGM Notice and holds such shares as on the cut-off date i.e. 23rd September 2019 may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in However, if a person is already registered with NSDL for e-voting than existing User ID and password can be used for casting vote.

Further, NOTICE pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, is also hereby giver that the Register of Members and Share Transfer Books shall remain close from Monday, 23rd September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive) for the purpose of 8th AGM of the Company

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and evoting user manual available at the Download sections of https://www.evoting.nsdl.com of contact NSDL at the toll free no.: 1800-222-990

For Mukta Agriculture Limite

Mohit Khadaria Managing Director Place: Mumbai Date: 04 09 2019 DIN- 05142395

VEERHEALTH CARE LIMITED CIN: L65910MH1992PLC067632

Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office,

J.S.S. Marg, Mumbai – 400 002. Tel: (022) 22018582 Fax: (022) 22072644 Email: info@veerhealthcare net Website: www.veerhealthcare.net NOTICE OF 27TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING

(A) Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, September 30, 2019 at 11.30 A.M. at 6, New Nandu Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, to transac the business as set out in the Notice convening the said AGM.

The Company has on September 03, 2019 completed the dispatch of the Annual Repor containing Notice of the AGM along with the Audited Financial Statements for the financial year ended March 31, 2019 and the reports of the Auditor's and Director's, to the members whose names have appeared in the Register of Members for those holding in physical mode and as downloaded from NSDL/CDSL for those holding in dematerialized mode, as on 9th August, 2019 either by email to the email IDs registere with the Company/Registrar & Share Transfer Agents(RTA)/Depository Participant(s) as the case may be or by post at the address registered with the Company/RTA. The Annual Report and other communications sent electronically have been displayed or the Company's website www.veerhealthcare.net and shall also be available for inspection by the Members at the Registered Office of the Company on all working days etween 11,00 A.M. and 1,00 P.M. upto the date of the AGM.

(B) Book Closure: Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday September 24, 2019 to Monday, September 30, 2019 (both days inclusive) for the

urpose of 27th AGM of the Company (C) E-votina:

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended the Members are provided with the facility to cast their vote electronically from a place other than the venue of the AGM (remote e-voting) on all resolutions set forth in the Notice, for which the Company has engaged the services of National Securitie

Depository Limited (NSDL) as e-voting agency. The remote e-voting period commences on Friday, September 27, 2019 from 9.00 A.M (IST) and ends on Sunday, September 29, 2019 at 5.00 P.M. (IST). During this period Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Monday, September 23, 2019, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and

shall not be allowed beyond the said date and time. In case a person has become a Member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date for e-voting i.e. Monday, September 23, 2019, he/she may write to NSDL on the email id evoting@nsdl.co.in requesting for the User ID and Password. If the member is already registered with NSDL for e-voting, the Member car use the existing User ID and Password for casting their vote through remote e-voting. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the

nembers attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper. Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attended the AGM, however those members shall not be entitled to cast their vote again at the AGM.

In case of any grievance in respect of e-voting, Members may refer to the Frequentle Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Dabke, Assistant Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai – 400013 or at evoting@nsdl.co.in or phone no. 022 - 2499 4738 or call NSDL's toll free no.: 1800-222-990. The result of e-voting shall be announced after the AGM of the Company. The results

declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.veerhealthcare.net and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com.fo nformation of the Members, besides being communicated to the Stock Exchanges.

A Member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a Proxy to attend and vote instead of himself and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing the Proxy, in order to be valid and effective, should be deposited at the Registered Office of the Company not less than forty eight hours before the commencement of the AGM.

The Annual Report alongwith the Notice of the AGM is available on the website of the Company at www.veerhealthcare.net and NSDL's website https://www.evoting.nsdl.com For Veerhealth Care Limited Mumbai September 03, 2019

Bhavin Shah **Managing Director**

VIKSIT ENGINEERING LIMITED

CIN: L99999MH1983PLC029321

Regd. Off.: Room No. 1-2, Kapadia Chambers, 51 Bharuch Street, Masjid Bunder (E), Mumbai - 400009. / Ph: (022) 66150223

E-mail: investor_viksit@yahoo.in. / Website: www.viksit.in CIN: L99999MH1983PLC029321

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING (AGM), E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that 37th Annual General Meeting (AGM) of the Company wi be held on Saturday 30th September, 2019 at 2.00 p.m. at Room No. 1-2, Kapadia $Chambers, 51, Bharuch \, Street, \, Masjid \, Bunder \, (E), \, Mumbai \, -400009 \, (MH.) \, to \, transact \, the interest is a superscript of the super$ businesses as set out in the Notice of AGM.

Notice of AGM along with the Annual Report for the financial year 2018-19, has alread been dispatched to the Members (Equity Shareholders) of the Company at their registered addresses/email addresses. The dispatch as well as sending of e-mail has bee completed on 3rd September 2019.

E-Voting: Pursuant to the provisions of Section 108 and other applicable provisions. if any of the Companies Act, 2013 read with Rules made thereunder and Regulation 44 o Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI (LODR) Regulations, 2015), the Company pleased to provide e-voting facility for its members to enable them to cast their votes on the esolutions proposed to be transacted in the AGM by electronic means. The Company ha engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the agenc to provide e-voting facility. The members may cast their vote electronically through electronic voting system of CDSL, www.evotingindia.com

The e-voting period shall commence on Friday, 27th September, 2019 (10:00 a.m. IST and ends on Sunday, 29th September, 2019 (05:00 p.m. IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter.

Members holding shares either in physical form or in dematerialised form, as on cut-of date i.e. Monday, 23rdSeptember, 2019, shall be entitled to cast their vote. The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid up Equity share capital o the Company as on cut-off date.

The Annual Report for the financial year 2018-19 and the Notice of the AGM may be downloaded from the website of the Company www.viksit.in

Notice of the AGM may also be downloaded from CDSL website www.evotingindia.com In case of any grievance with respect to e-voting, you may contact Mr. Rakesh Dalvi Deputy Manager, CDSL, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai – 400013, at the designated e-mail helpdesk.evoting@cdslindia.com or call on contact number-1800225533. Members may also write to the Company at investor_viksit@yahoo.in or the Registered Office Address. Any person who acquires share of the Company and becomes a member of the Compar after dispatch of Notice of AGM along with Annual Report and holding shares as of the cut off date i.e. Monday, 23rd September, 2019, may obtain the login ID and password b sending a request at investor_viksit@yahoo.in or helpdesk.evoting@cdslindia.com.

The detailed procedure for voting through electronic means is provided in the Notice of AGM which has been dispatched to the members and is also available at the website of the Company. NOTICE is also hereby given pursuant to Section 91 and other applicable provisions, any, of the Companies Act 2013 read with Rules made thereunder and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 24th September, 2019 to Monday, 30th September, 2019 (both days inclusive).

for the purpose of taking record of Members on the date of Annual General Meeting The facility of voting, through ballot paper, will also be made available at the AGM and th nembers attending the AGM who have not already cast their votes by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM through ballot paper. Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.

For Viksit Engineering Limited

Place: Mumbai Date: 3rd September, 2019 Raghunandan Khandelwa

...Applicant

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) **Competent Authority**

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963 MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai 400 051

Public Notice in Form XIII of MOF A (Rule 11(9) (e))

Before the Competent Authority Application No. 124 of 2019

Sani Apartment Cooperative Housing Society Ltd., CTS No. 170, upon No. 1 to 22, and CTS No. 173, upon No. 1/ to 4, S. V. Road,

Jogeshwari (West), Mumbai 400 102 I. M/S. U. A. MOM CONSTRUCTION

A firm Registered under Indian Partnership Act, having its office at A. K. Mom Mahal, Opp. Heena Arcade, 1st Floor, S. V. Road, Jogeshwari (W), Mumbai-400102

2. Alludin Kadar Mistry, Deceased Through Legal Heirs,

i) Mrs. Jaitunbiallauddin Mom, ii) Mr. Usman Allauddin Mom, iii) Mr. Rafique Allauddin Mom, iv) Mr. Khairunnisa Salim Mom, v) Miss. Farin Salim Mom, vi) Mrs. Khatija Salim Mom, vii) Miss. Sana Salim Mom, viii) Master Zaid Salim Mom (Minor), Minor Through His Mother, Mrs. Saira Siiddiq Mom, ix) Master Junaid Salim Mom (Minor), Minor Through His Mother, Mrs. Khatiia Salim Mom. x) Mr. Rashid Allauddin Mom. xi) Mr. Aslam Allauddin Mom, xii) Mrs. Zubedagulam Rasool, xiii) Mrs. Banu Mohammed Hussain Mrs. Shamim A. Khalid, xv) Mrs. Shehnaz Abhas Khokar, xvi) Mrs Fatima Ilyas, xvii) Mrs. Sugra Siddiq Mom, xviii) Mr. Sajid Siddiq Mom, xix) Mr. Shakir Siddig Mom, xx) Mrs. Sana Siddig Mom, xxi) Mrs. Sairasiddig Mom, xxii) Master Saud Siddiq Mom, Minor Through His Mother, Mrs. Sairasiddiq Mom, xxiii) Miss Sharmin Siddiq Mom, Minor Through His Mother, Mrs. Sairasiddig Mom. Respondents No. 2 (i) to (xxiii) Residing at A. K. Mom Mahal, S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102.

Yasin Imam Khatik, Since Deceased Through Legal Heir. i) Mrs. Fatima Hasham Khatik(Qureshi), ii) Mr. Hussain Ali Yasin Khatik (Qureshi), iii) Mr. Sultan Yasin Khatik (Qureshi), iv) Mr. Noor Mohammed Yasinkhatik (Qureshi), v) Mrs. Mehrunnisa Mehboobkhatik (Qureshi), vi) Mrs Shabnam Imtiyaz Qureshi, vii) Mr. Irfanmehboob Khatik(Qureshi), viii) Mrs. Farzanashoaib Shaikh, ix) Mrs. Rehananadim Ghone, x) Mr. Imtiyaz Mehboob Khatik(Qureshi), xi) Mrs. Shahin Mehboob Khatik (Qureshi) Respondent no. 3 (i) to (xi) Residing at 503/A, Sani Shopping Centre, S. V. Road, Jogeshwari (W), Mumbai -400102

. GAFOOR KADAR MISTRY (MOM), Since deceased through legal heirs i) Mrs. Sugragafoor Mistry (Mom), ii) 2) Mr. Mushtaq Gafoor Mistry (Mom), iii) Mr. Hanif Gafoor Mistry (Mom), iv) Mr. Maqbool Gafoor Mistry (Mom), v) Mr. Amin Gafoor Mistry (Mom), vi) Mr. Hashamqafoor Mistry (Mom), vii) Mrs Najma M. Qureshi, viii) Mr. Sattar Gafoor Mistry (Mom), ix) Mrs. Rabia Mohammed Sharif, Respondents No. 4 (i) to (ix), Residing at Ground Floor, A K. Mom Mahal, S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai - 400 102.

5. AHMED AMIR. Since deceased through legal heir, DMR. HAROONHANIE. Respondent no. 5 (i) residing at A. K. Mom Mahal, S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400102. . ..Respondents/Opponent

PUBLIC NOTICE

1) Take the notice that the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

2) The applicant has prayed for grant of certificate of entitlement of unilateral conveyance of land balance area of plot 370.80 sq.meters bearing CTS upor No. 170 (1) to 170 (22) of CTS No. 170 and upon No. 173(1) to 173 (4) of CTS No. 173 of Village Bandivali, Taluka Andheri, MSD in favour of the Applicant Society.

The hearing in the above case has been fixed on 19.09.2019 at 3.30 p.m. 4) The Promoter /Opponent/s and their legal heirs if any, or any person/ authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative 19.09.2019 at 3.30 p.m. before the

undersigned together with any documents, he /she /they want/s to produce in support of his /her objection /claim /demand against the above case and the applicant/s is /are advised to be present at that time to collect the written, if any filed by the interested parties. 5) If any person/s interested, fails to appear or file written reply as required by

this notice, the question at issue / application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance / declaration /order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order /certificate/ judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte. By Order,

For District Deputy Registral Co-operative Societies, Mumbai City (3) Competent Authority u/s 5A of the MOFA, 1963

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SMT. JAHIRUNNISA Z. SAVED, was owner of Flat No. A/204, GURU GOVIND SINGH NAGAR CHS. LTD., Lodha Heritage, Chandresh Lodha Marg, Achole Road, Nallasopara (E), Dist. Palghar-401209, had expired on 04/01/2009, leaving behind her 1) MR. SAVED SHAUKAT ALI ZAKIR HUSSAIN, 3) MR. SAVED SHAUKAT ALI ZAKIR HUSSAIN, 3) MR. SAVED SHAKIR HUSSAIN ZAKIR HUSSAIN and 4) MRS. MEHRUNNISA SABBIRALI ALIMIYA SAIYED D/O. ZAKIR HUSSAIN, as legal heirs according to muslim Succession Act, 1956. On that basis the said Flat had transferred in the name of MR. SAVED ABDUL

All the persons having any right or interest in respect of the said Flat by way of sale, exchange, lease, mortgage, gift or otherwise of whatsoever nature, area hereby required to make the same known in writing along with documentary evidence to the undersigned within 14 days from the date here of, failing which they shall be deemed to have given up such claim or claims if any.

Adv. Manoj. A. Chaturvedi Achole Road, Nallasopara (E),

CI101, Aakanksha Commercial Complex,

Dist. Palghar-401209.

VEER ENERGY & INFRASTRUCTURE LIMITED

CIN: L65990MH1980PLC023334 Registered Office: 629-A, Gazdar House, 1st Floor, Near Kalbadevi Post Office,

J.S.S. Marg, Mumbai – 400 002.Tel: (022) 22072641 Fax: (022) 22072644

Email: info@veerenergy.net Website: www.veerenergy.net
NOTICE OF 39TH ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held on Monday, September 30, 2019 at 10.30 A.M. at 6, New Nandu Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400093, to transact

the business as set out in the Notice convening the said AGM. The Company has on September 03, 2019 completed the dispatch of the Annual Report containing Notice of the AGM along with the Audited Financial Statements for the financial year ended March 31, 2019 and the reports of the Auditor's and Director's, to the members whose names have appeared in the Register of Members for those holding in physical mode and as downloaded from NSDL/CDSL for those holding ir ematerialized mode, as on 16th August, 2019 either by email to the email IDs registere with the Company/Registrar & Share Transfer Agents(RTA)/Depository Participant(s), as the case may be or by post at the address registered with the Company/RTA. The Annual Report and other communications sent electronically have been displayed or the Company's website www.veerenergy.net and shall also be available for inspection by the Members at the Registered Office of the Company on all working days, between

1.00 A.M. and 1.00 P.M. upto the date of the AGM. 3) Book Closure:

Notice is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of Companies (Management and Administration) Rules, 2014, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, September 24, 2019 to Monday, September 30, 2019 (both days inclusive) for the ourpose of 39th AGM of the Company.

C) **E-voting**:

compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Members are provided with the facility to cast their vote electronically from a place other than the venue of the AGM (remote e-voting) on all resolutions set forth in the Notice, for which the Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as e-voting agency.
The remote e-voting period commences on Friday, September 27, 2019 from 9.00 A.M.

ST) and ends on Sunday, September 29, 2019 at 5.00 P.M. (IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date of Monday, September 23, 2019, may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter and shall not be allowed beyond the said date and time.

In case a person has become a Member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date for e-voting i.e. Monday, September 23, 2019, he/she may write to NSDL on the email id evoting@nsdl.co.in requesting for the User ID and Password. If the member is already registered with NSDL for e-voting, the Member can

use the existing User ID and Password for casting their vote through remote e-voting. The facility for voting through ballot paper shall be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through ballot paper.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM, however those members shall not be entitled to cast their vote again at the AGM. In case of any grievance in respect of e-voting. Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads sections of https://www.evoting.nsdl.com or contact Ms. Pallavi Dabke, Assistant Manager, NSDL, 4th Floor, 'A' Wing, Trade World, Kamala Mills Compound, Lower Parel, Mumbai – 400013 or at evoting@nsdl.co.in or phone no. 022

- 2499 4738 or call NSDL's toll free no.: 1800-222-990. The result of e-voting shall be announced after the AGM of the Company. The results declared alongwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's website www.veerenergy.net and on the website of NSDL https://www.evoting.nsdl.com for

information of the Members, besides being communicated to the Stock Exchanges.

A Member entitled to attend and vote at the AGM is entitled to appoint a Proxy to attend and vote instead of himself and the Proxy need not be a Member of the Company. The instrument appointing the Proxy, in order to be valid and effective, should be deposited at the Registered Office of the Company not less than fortyeight hours before the commencement of the AGM.

The Annual Report alongwith the Notice of the AGM is available on the website of the $Company\ at\ www.veerenergy.net\ and\ NSDL's\ website\ https://www.evoting.nsdl.com.$

For Veer Energy & Infrastructure Limited Yogesh Shah

Managing Director DIN: 00169189

ALAN SCOTT INDUSTRIESS LIMITED

(CIN-L99999MH1994PLC076732) Registered Office: 15, Silversands, Dariyalal Chsl, Juhu Tara Road, Mumbai-400049 Tel No.: +91-9653238501 Website: <u>www.alanscottind.com</u>;

Email: <u>alanscottcompliance@gmail.com;</u>
Authorised capital-Rs. 5,00,00,000/- Issued, Subscribed and Paid up Capital-Rs. 68,53,770/-NOTICE is hereby given that the Twenty Fifth Annual General Meeting (AGM) of Alan Scott Industriess Limited will be held on Thursday, 26" September, 2019 at 11.00 AM. at 38/39 Apurva Industrial Estate, Makwana road, off Andheri Kurla Road, Mumbai 400059.

The Notice of AGM, Annual Report and Attendance Slip has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s) unless the Members have registered their request for a hard copy of the same. Physical copy of the Notice of AGM, Annual Report and Attendance Slip has been sent to those Members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The copy of the Annual Report is also available on the Company's website www.alanscottind.com. Members, who do not receive the Annual Report, may download it from the Company's website www.alanscottind.com or may request for a copy of the same by writing to the Compliance Officer at the Registered Office of the Company or at the aforesaid email ID. The Company has completed its despatch as well as sending of email to Members on Tuesday, $03^{\circ l}$ September, 2019. The documents pertaining to the items of business to be transacted in the Annual General Meeting are open for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day.

The Company is pleased to inform that in compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended time to time and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, its Members with the facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-Voting Services provided by Central Depository Services Limited (CDSL).

A member entitled to attend and vote at the Annual General Meeting (the "meeting") is entitled to appoint a Proxy to attend and vote instead of himself / herself and the proxy need not be a member of the company. The instrument appointing the proxy, in order to be effective, should be duly completed and deposited at the registered office of the Company not less than 8 (forty eight) hours before the commencement of the meeting.

The instructions for e-voting are given in the notice of AGM. The members are requested

The E-voting period will commence on Monday, 23rd September, 2019 at 9.00 a.m. (IST) and will end on Wednesday, 25th September, 2019 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.

The voting rights shall be as per the number of Equity shares held by the Member(s) as on the cut-off date on Thursday, $19^{\rm th}$ September, 2019. Members are eligible to cast vote electronically only if they are holding shares as on that date.

Members who have cost their votes by e-voting may also attend the meeting but shall not entitle to cast their vote but the members who have not cast their vote by e-voting or unable to exercise their voting rights through e-voting may exercise their voting rights at a poll provided at the Annual General Meeting through ballot paper.

The Notice of AGM is available on the Company's website www.alanscottind.com and on CDSL website $\underline{\text{http://www.evotingindia.com}}.$

The procedure of electronic voting is available in the Notice of the 25th Annual General Meeting as well as in the email sent to the Members by CDSL. In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the help section of http:// www.evotingindia.com or to the Compliance Officer of the Company at alanscottcompliance@gmail.com.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday, 20th September, 2019 to Thursday, 26th September, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

M/s. Kaushal Doshi & Associates, Practicing Company Secretaries has been appointed by Board of Directors of the Company as Scrutiniser for scrutinising the remote e-voting process and voting by poll paper in the meeting in faire and transparent manner. The result of e-voting and votes cast at the AGM shall be declared within forty eight hours

Report shall be communicated to BSE Ltd and also placed on the Company as well as CDSL

Soketu Parikh

Place: Mumbai **Managing Director**

गौरव मर्कंटाईल्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३रा मजला, टॉवर २बी, वन इंडियाब्ल्स सेंटर, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र-४०००१३. दूर.:०२०-४५४०४०००, कॉर्पोरेट कार्यालय: ४०३ प्रभात किरण, १७ राजेंद्र प्लेस, दिल्ली-११०००८. दूर.:0२0-४५४0४000, सीआयएन: एल७४११०एमएच१९८५पीएलसी१७६५९२, ई-मेलः cs@gmlmumbai.com, वेबसाईट:www.gmlmumbai.com

३४वी वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, गौरव मर्कंटाईल्स लिमिटेडच्या सभासदांची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा ''एजीएम'') शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी दु.२:०० वाजता पेनीन्सुला ग्रॅण्ड हॉटेल, साकी नाका मेट्रो स्टेशन, अंधेरी-घाटकोपर रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२ येथे संपन्न होईल.

वित्तीय वर्ष २०१८-१९ करीता कंपनीचे वार्षिक अहवाल, उपस्थिती पावती, प्रॉक्सी फार्मसोबत ३४व्या एजीएममध्ये पार पाडण्यात येणारे काम काज उल्लेखित १७ जुलै, २०१९ दिनांकीत सूचना, ज्या सभासदांचे ई-मेल आयडी कंपनी/डिपॉजीटरी पार्टीसीपंटसकडे अभिलेखीत आहेत त्या सर्व सभासदाना इलेक्ट्रॉनीक माध्यमातून पाठविण्यात आले आहेत आणि त्यांची भौतिक प्रत अन्य सर्व सभासदाना त्यांच्या नोंदणीकृत पत्यावर अनुज्ञय पध्दतीने पाठविण्यात आली.

ज्या सभासदाला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सूचना पाठविण्यात आली आहे परंतू तो सूचना, वार्षिक अहवाल, उपस्थिती पावती आणि प्रॉक्सी फॉर्मेची प्रत भौतिक प्रारूपामध्ये प्राप्त करण्यास इच्छुक असेल तर त्यांने कंपनीच्या cs@gmlmumbai.com वर विनंती अर्ज पाठवावा किंवा कंपनीचें निबंधक | Date: 04/09/19 Place: Mumbai आणि भाग हस्तांतरण एजन्ट यांना खालील नमूद पत्त्यावर लेखी कळवावे.

एजीएममध्ये उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास अधिकारपात्र सभासद, त्याच्या/तीच्या ऐवजी उपस्थित राहण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी प्रॉक्सी नियुक्त करण्यास पात्र असतील आणि सदर प्रॉक्सी कंपनीचे सभासद असण्याची आवश्यकता नाही. प्रॉक्सीची नियुक्ती प्रभावी होण्यासाठीचे पूर्ण भरलेले आणि स्वाक्षरी केलेले दस्तावेज एजीएम सुरू होण्याच्या पूर्वी किमान ४८ तास अगोदर कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये सादर करावेत.

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) विनियम, २०१५ च्या अनुरोधाने, तुमची कंपनी, सभासदाना वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे (रिमोट ई-व्होटींग) मतदानाचा हक्क बजावण्याकरिता सुविधा पुरवित आहे. कंपनीने सेंट्रल डिपॉजीटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएलएल) यांची ई-मतदान सुविधा पुरवठादार म्हणून नियुक्ती केली आहे. सभासद नोंदणी दिनांक अर्थात १९ सप्टेंबर, २०१९ (कट ऑफ तारीखा) रोजी भौतिक किंवा डिमॅटराईज्ड प्रारूपामध्ये भाग धारणा करीत असल्यास तो त्याचे मतदान इलेक्ट्रॉनिक पध्दतीने करू शकेल.

कंपनीने श्री. संजय ग्रोव्हर, संजय ग्रोव्हर्स ॲण्ड असोसिएटसचे भागीदार, कंपनी सचिव म्हणून व्यवसायीक (सभासदत्व क्र.:३८५०) यांची मतदान (एजीएमच्या ठिकाणी) आणि ई-व्होटींग प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पध्दीने छाननी करण्यासाठी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

अ) रिमोट ई-व्होटींग सुरू होण्याची तारीख व वेळ: सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ (स.९:००वा.)

ब) रिमोट ई-व्होटींग समाप्त होण्याची तारीखा व वेळ: गुरूवार, २६ सप्टेंबर, २०१९ (सायं.५:००वा.) क) २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५:०० वा. नंतर रिमोट ई-व्होटींग अनुज्ञेय राहणार नाही.

ड) एजीएममध्ये इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे मतदान करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी कट-ऑफ तारीखा १९ सप्टेंबर, २०१९ आहे.

ई) ज्या व्यक्तीने भाग संपादीत केले आहेत आणि सूचनेच्या पाठवणीनंतर सभासद झाली आहे ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे विनती अर्ज पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड

फ) मतपेटी किंवा मतपत्रीकेद्वारे मतदान करण्याची सुविधा सभेमध्ये उपलब्ध करण्यात येईल आणि ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगद्वारे त्यांचे मतदान केलेले नाही असे सभेला उपस्थित राहणारे सभासद सभेमध्ये मतदान करू शकतील.

ग) ई-व्होटींगद्वारे आपला मतदानाचा हक्क बजावणारे सभासदही सभेला उपस्थित राहू शकतील परंतृ त्यांना सभेमध्ये मतदान करता येणार नाही.

ह) ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ दिनांक अर्थात १९ सप्टेंबर, २०१९ रोजी डिपॉजीटरीजद्वारे परिरक्षीत कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये किंवा लाभधारक मालकांच्या नोंदवहीमध्ये अभिलेखीत आहे, ते रिमोट ई-व्होटींग सुविधा तसेच सर्वसाधारण सभेमध्ये मतदानाची सुविधा प्राप्त होण्यास पात्र असतील.

य) एजीएम सूचना, उपस्थिती पावती, प्रॉक्सी फॉर्म वार्षिक अहवाल २०९८-१९ ची प्रत कंपनीच्या संकेस्थळ www.gmlmumbai.com, सीडीएसएलचे संकेतस्थळ www.evotingindia.com आणि स्टॉक एक्सचे जच्या संकेस्थळ www.bseindia.com वरस्ध्दा उपलब्ध आहे.

ज) ई-व्होटींग संबंधीत कोणतीही शंका असल्यास www.evotingindia.com वर 'हेल्प' सेक्शन अंतर्गत उपलब्ध असलेले एफएक्यूज आणि ई-व्होटींग मॅन्यूअल पहा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करा किंवा सीडीएसएल यांना १८००२००५५३३ वर संपर्क करा किंवा श्री. सुभाष धिंग्रेजा, मे. स्कायलाईन फायनान्शीयल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, ए/ ५०५, दत्तानी प्लाझा, अंधेरी-कुर्ला रोड, सफेद पूल, अंधेरी पूर्व, मुंबई-४०००७२ भारत यांना संपर्क करा, ईमेल: subhashdhingreja@skylinerta.com, दूरध्वनी क्र. ०२२ २८५११०२२. सभासद कंपनीच्या कंपनी सचिवानाही cs@gmlmumbai.com या पत्त्यावर संपर्क करू शकतील, दूरध्वनी क्र. ०२० ४५४०४००० येथे संपर्क करा.

याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम १० सहवाचित कंपनी कायदा. २०१३ (''कायदा'') च्या सेक्शन ९१ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर्स रिक्वायरमेंट) रेग्यलेशन. २०१५ च्या जर काही असल्यास तर त्या अन्य तरतदींच्या अनुरोधाने, सभासदांची नोंदवही २१ सप्टेंबर, २०१९ ते २७ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीच्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कारणासाठी बंद राहील

भौतिक प्रारूपामध्ये भाग धारक असलेल्या सभासदाना भाग प्रेषण आणि स्थानांतरण, पत्ता, ईमेल पत्त इत्यादीमधील बदलाची विनंती कंपनीच्या निबंधक आणि भाग हस्तांतरण एजन्टकडे पाठविण्याची विनंती करण्यात येत आहे.

स्थळ : दिल्ली दिनांक : ०३ सप्टेंबर, २०१९

गौरव मर्कंटाईल्स लिमिटेडकरिता अनुक्रती अगरवाल कंपनी सचिव

मंदलाच्या आदेशान्वये

ALAN SCOTT INDUSTRIESS LIMITED

(CIN-L99999MH1994PLC076732) Registered Office: 15, Silversands, Darivalal Chsl. Juhu Tara Road, Mumbai-400049 Tel No.: +91-9653238501 Website: www.alanscottind.com;

Apurva Industrial Estate, Makwana road, off Andheri Kurla Road, Mumbai 400059

Email: alanscottcompliance@gmail.com; Authorised capital-Rs. 5,00,00,000/- Issued, Subscribed and Paid up Capital-Rs. 68,53,770 NOTICE is hereby given that the Twenty Fifth Annual General Meeting (AGM) of Alan Sco Industriess Limited will be held on Thursday, 26th September, 2019 at 11.00 AM. at 38/39

The Notice of AGM, Annual Report and Attendance Slip has been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s) unless the Members have registered their request for a hard copy of the same Physical copy of the Notice of AGM. Annual Report and Attendance Slip has been sent to those Members who have not registered their e-mail IDs with the Company or Depository Participant(s). The copy of the Annual Report is also available on the Company's website www.alanscottind.com. Members, who do not receive the Annual Report, may download in from the Company's website $\underline{www.alanscottind.com}$ or may request for a copy of the same by writing to the Compliance Officer at the Registered Office of the Company or at the aforesaid email ID. The Company has completed its despatch as well as sending of email to Members on Wednesday, 04th September, 2019. The documents pertaining to the items of business to be transacted in the Annual General Meeting are open for inspection at the Registered Office of the Company during business hours on any working day.

The Company is pleased to inform that in compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended time to time and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations 2015, its Members with the facility to exercise their right to vote by electronic means and the business may be transacted through e-Voting Services provided by Central Depositor Services Limited (CDSL).

A member entitled to attend and vote at the Annual General Meeting (the "meeting") is entitled to appoint a Proxy to attend and vote instead of himself / herself and the proxy need not be a member of the company. The instrument appointing the proxy, in order to be effective should be duly completed and deposited at the registered office of the Company not less than 48 (forty eight) hours before the commencement of the meeting.

The instructions for e-voting are given in the notice of AGM. The members are requested

- The E-voting period will commence on Monday, 23rd September, 2019 at 9.00 a.m. (IST and will end on Wednesday, 25th September, 2019 at 5.00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently.
- The voting rights shall be as per the number of Equity shares held by the Member(s) as on the cut-off date on Thursday, 19th September, 2019. Members are eligible to cast vote electronically only if they are holding shares as on that date.
- Members who have cost their votes by e-voting may also attend the meeting but shall not entitle to cast their vote but the members who have not cast their vote by e-voting or unable to exercise their voting rights through e-voting may exercise their voting rights at a poll provided at the Annual General Meeting through ballot paper.
- The Notice of AGM is available on the Company's website $\underline{www.alanscottind.com}$ and or CDSL website http://www.evotingindia.com
- The procedure of electronic voting is available in the Notice of the 25th Annual Genera Meeting as well as in the email sent to the Members by CDSL. In case of any queries pertaining to e-voting, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the help section of <a href="http://example.com/ht www.evotingindia.com or to the Compliance Officer of the Company a alanscottcompliance@gmail.com.
- Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and the Share Transfer books of the Company will remain closed from Friday 20th September, 2019 to Thursday, 26th September, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting
- M/s. Kaushal Doshi & Associates, Practicing Company Secretaries has been appointed by Board of Directors of the Company as Scrutiniser for scrutinising the remote e-voting process and voting by poll paper in the meeting in faire and transparent manner.

The result of e-voting and votes cast at the AGM shall be declared within forty eight hours from the conclusion of the Meeting and the result declared along with the Scrutiniser's Report shall be communicated to BSE Ltd and also placed on the Company as well as CDSL website.

Place: Mumba

Date: 03/09/2019

For Alan Scott Industriess Limited

Soketu Parikh **Managing Director** DIN: 01411689

PUBLIC NOTICE

The General Public at large are hereby NOITCE is hereby given to the public at nformed that my client Mr. Thakorlal large that my client MR. HITESH R. SHAH & MRS. NIRMALABEN R. SHAH had G. Foidar of B-201. Kremalin CHS Ltd., Jairai Nagar, Link Road, Borivali (W) purchased a flat being flat No. 501 'A' Wing, Bldg No. B3, Pooja Dham C.H.S. Mumbai - 400092, a member of the Ltd., S. P. Road, Vaishali Nagar, Dahisar (East), Mumbai- 400 068, (Hereinafter Kremalin CHS Ltd., and holding Flat No. B-201 in the building of the society, died referred to "the said flat") from the on 28.01.2015 making my client Mr. owners Smt. Chandrasen R. Samel vide Chandresh T. Fojdar a nominee. The society Agreement for Sale date 15.11.1995. The nereby invites claims or objections from the said Agreement for Sale date 15.11.1995 eir or heirs or other claimants/objectors was duly stamp with collector of Stamps or objectors to the transfer of the said Borivali Vide Case No. COB/AY/3072/2019 shares and interest of the deceased The said Smt. Chandrasen R. Samel had member in the capital / property of the purchased the said flat from promoter society within a period of 15 days from M/s. Vaibhav Development Corporation the publication of this notice. with copies vide Agreement for sale dated 01 08 1989 of such documents and other proofs in Out of the aforesaid chain of documents support of his claims/ objections for pertaining to the said flat, aforesaid transfer of shares and interest of the Agreement for Sale dated 01.08.1989, is deceased member in the capital/ lost by my client during transit and my property of the society. If no claims/ client is now intending to sell the said objections are received within the period flat to prospective purchaser. prescribed above, the society shall be free That public at large are hereby informed to deal with the shares and interest of the deceased member in such manner as is provided under the bye-laws of the society. M.R. SHETTY

PUBLIC NOTICE

Advocate High Court

Flat No. 41, A/6-7, J.B Nagar,

Shanti Ashram, Borivali (W),

Mumbai - 400103.

Mob. 9594248377

Phn No. 022- 28930762

that if, anybody have found or have any claim in respect of the aforesaid lost Agreement for Sale dated 01.08.1989, or any part thereof, to immediate approach below mentioned address within 15 days from the date of publication. Dated this 4rd day of September, 2019 Juglesh S. Pandey, Advocate, High Court 107, Orchid Plaza, Movie Gem Theatre Building, Maratha Colony Road, Dahisar (East), Mumbai- 400 068.

Mob:- 9768419340 / 7977988214

वीर हेल्थ केअर लिमिटेड

सीआयएन:एल६५९१०एमएच१९९२पीएलसी०६७६३२ नोंदणीकत कार्यालय: ६२९ए. गजधर हाऊस. १ला मजला, काळबादेवी पोस्ट ऑफिस जे.एस.एस. मार्ग, मुंबई-४००००२. दुरध्वनी क्र.९१-२२-२२०७२६४१ फॅक्स:९१-२२-२२०७२६४४, ई-मेलः info@veerhealthcare.net वेबसाईटः www.veerhealthcare.net

२७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची सूचना १) वार्षिक सर्वसाधारण सभा

.) येथे मचना टेण्यात येत आहे की कंपनीच्या मटम्यांची २१०वी वार्षिक मर्वमाधारण मधा (एजीएम चच पूर्वना प्रचान का आहु चन्न, कार्याच्या व्यवस्थान एउचा जानक त्रचावारा पता (स्थार) सोमवार, ३० सप्टेंबर, २०९९ रोजी स.१९.३०वा.. ६, न्यु नंदू इंडस्ट्रीयल इस्टेंट, महाकाली केव्हज रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार

कंपनीने वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना व ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता नेखापरिक्षित वित्तीय अहवाल आणि लेखापरिक्षकांचा व संचालकांचा अहवाल ज्या सदस्यांची नावे दि ०९ ऑगस्ट. २०१९ रोजी डिमॅट स्वरुपात भागधारणाकरिता एनएसडीएल/सीडीएसएलकडन डाऊनलोडप्रमाणे आणि वास्तविक पद्धतीने धारणा असणाऱ्या सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यान कंपनी/निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद ई-मेलने किंवा कंपनी/ आरटीएकडे नोंद्र पत्त्यावर टपालाने ३ सप्टेंबर, २०१९ रोजी पाठविले आहे. वार्षिक अहवाल आणि इतर पत्रव्यवहार कंपनीच्या www.veerhealthcare.net वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि एजीएमच्य ारखेपर्यंत स.११.०० ते दु.१.०० दरम्यान सर्व कामकाजाच्या दिवशी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

पुस्तक बंद करणे:

... कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम १० नसार येथे सचना देण्यात येत आहे की. २७व्या एजीएमनिमित्त मंगळवा. २४ सप्टेंबर, २०१९ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक गणि भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. ३) ई-वोटिंग:

.' कंपनी कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० च्या अनुपालनांतर्गत सभासदांना एजीएमच्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर आपली मते नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे पुरविण्यात आलेल्या एजीएमच्या ठेकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचावापर करून (परोक्ष ई-मतदान) एयाची तरतूद करण्यात आलेली आहे व अशा मतदानाच्या माध्यमातून विषयांवर विचारविनिमय करत

येऊ शकेल. रिमोट ई-वोटिंग कालावधी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी स.९.००वा. (भाप्रवे) प्रारंभ होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीदरम्यान मोमवार. २३ सप्टेंबर. २०१९ रोजी डिमॅट किंवा वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांन मत देता येईल. उपरोक्त तारीख व वेळेनंतर रिमोट ई-वोटिंग बंद करण्यात येईल व मान्य असणार नाही कोणतीही व्यक्ती, ज्याने एजीएम सूचना पाठविण्याकरिता ग्राह्य दिनांक नंतर कंपनीचे भाग संपादित केले असतील आणि कंपनीचे सभासद झाले असतील आणि कट-ऑफ तारीखा अर्थात सोमवार. २३ सप्टेंबर. १०९९ रोजी भागधारक असतील, तर एनएसडीएलकडे evoting@nsdl.co.in ई-मेलवर विनंती पाठवून युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करू शकाल. जर सदस्य यापुर्वीच ई-वोटिंगकरित एनएसडीएलसह नोंद असल्यास त्यांनी रिमोट ई–वोटिंगने मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान यूजर आयडी व

र्जीएममध्ये उपस्थित सदस्यांकरिता बॅलेट पेपर/अन्य इतर प्रकारे मतदान उपलब्ध असेल. सभासव रिमोट ई–व्होटींगचा अधिकार बजावल्यानंतरही एजीएममध्ये भाग घेऊ शकेल परंतू एजीएममध्ये पुन्ह मतदान करू शकणार नाही.

जे सदस्य एजीएमपुर्वी रिमोट ई-वोटिंगने मत देणार नाहीत त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहून एजीएमच् ठिकाणी मत देण्याचा अधिकार असेल.

-वोटिंगसंबंधी काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास सदस्यांनी डाऊनलोड सेक्शनअंतर्गत https:/ evoting.nsdl.com मध्ये उपलब्ध फ्रिक्केन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) आणि ई-वोटिंग मॅन्यअल पाहावे अथवा संपर्क **श्रीमती पलवी ताबके**. सहाय्यक व्यवस्थापक एनएसडीएल Xथा गजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा evoting@nsdl.co.in वर ईमेल किंवा दूर.:०२२-२४९९४७३८ किंवा एनएसडीएल टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० वर संपर्क करावा.

कंपनीच्या एजीएमनंतर ई–वोटिंगचा निकाल घोषित केला जाईल. घोषित झालेला निकाल तपासनिसांच्य अहवालासह कंपनीच्या www.veerhealthcare.net आणि एनएसडीएलच्या https:/ evoting.nsdl.com वेबसाईटवर प्रसिद्ध करून स्टॉक एक्सेंजसकडे कळविले जाईल.

एजीएम मध्ये उपस्थित राहून मत देण्याचा सदस्यास अधिकार आहे तसेच त्याच्यावतीने सभेत उपस्थित राहून मत देण्याकरिता प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सी ह कंपनीचा सर्देस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी प्रपत्र प्रभावी होण्याकरिता सभा प्रारंभापर्व ४८ तास अगोदर पर्यंत पूर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले प्रॉक्सी प्रपत्र कंपनीच्या नोंदणीकृत नर्यालयात सादर करावीत.

रजीएम सुचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या www.veerhealthcare.net व एनएसडीएलच्य https://evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वीर हेल्थ केअर लिमिटेडकरित सही / -भाविन शाह व्यवस्थापकीय संचालव

द्रीआयाम् १०३१२९७७४

ठिकाण: मुंबई दिनांक: 03.09.२0१९

विकसित इंजिनिअरिंग लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९८३पीएलसी०२९३२१ नोंदणीकृत कार्यालय: खोली क्र.१-२, कपाडिया चेंबर्स, ५१ भरूच स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई (महाराष्ट्र)-४००००९. दूर.:०२२-६६१५०२२३, ई-मेल: investor_viksit@yahoo.in, वेबसाईट: www.viksit.in

वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ई-मतदानाची माहिती आणि

बुक क्लोजर याविषयी सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की, या कंपनीची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा, शनिवार, ३० सप्टेंबर २०१९ रोजी दु.२.०० वाजता खोली क्र.१-२, कपाडिया चेंबर्स, ५१ भरूच स्ट्रिट, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई (महाराष्ट्र)-४००००९ येथे एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज

एजीएमची सूचना आधि त्यासोबत बित्तीय वर्ष २०१८-१९ चा वार्षिक अहवाल कंपनीच्या ज्या सदस्यांनी कंपनी/डिपॉझिटरी सर्विसेस त्याच्या ईमेल पत्त्याची नोंदणी केली आहे त्यांच्याकड़े नोंदणी केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष स्वरुपात आणि परवाना मान्य पद्धतीने पाठविली आहे. ही पाठवणी तसेच ईमेल

करण्याचे काम दि.३ सप्टेंबर, २०१९ रोजी पूर्ण करण्यात आलेले आहे.

ई-मतदान: कंपनी कायदा २०१३ चे कलम १०८ आणि जर काही अन्य लागू होणाऱ्या तरतुदी यानुसार. ज्याचे सहवाचन त्यांचे अंतर्गत केलेली नियमावली आणि सिक्युरिटी ॲन्ड एक्सचैंज बोर्ड ऑफ इंडिया (यदी संबंधीची बंधने व प्रकरणे यांच्या आवश्यकता) नियमावली २०१५ (सेबी (एलओडीआर) नियमावली २०१५) यासोबत केले जाते. त्यातील नियमन क्र.४४ यानुसार या कंपनीच्या सदस्यांना एजीएममध्ये मांडण्यात येणाऱ्या ठरावांवर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची सोय (ई-वोटिंग) करण्याची सोय उपलब्ध करून देऱ्यात या कंपनीला आनंद होते आहे. ही ई-मतदानाची सोय देण्यासाठी कंपनीने 'सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) या संस्थेला नेमले आहे. सदस्यांना त्यांचे मतदान सीडीएसएल यांच्या इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा www.evotingindia.com यामार्फत करता येईल.

ई-मतदानाचा कालावधी शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी (भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी १०.०० वाजता) सुरु होणार असून तो रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी (भा.पु. वेळ - सायंकाळी ५.०० वाजता) समाप्त होईल. त्यानंतर ई-मतदानाची यंत्रणा (मोड्युल) सीडीएसएल यांचेकडून मतदान करण्यासाठी असमर्थ करण्यात येईल. जे सदस्य अंतिम तारीख (कट–ऑफ डेट) सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी कंपनीचे शेअर्स प्रत्यक्ष

कागदी स्वरुपात किंवा डिमटेराईज्ड स्वरुपात धारण करत असतील त्या त्यांना त्यांचे मत देण्याचा हक्ष आहे. कंपनीच्या पूर्ण भरणा केलेल्या इक्रिटी शेअर भांडवलाच्या, ज्या प्रमाणात सदस्यांनी कट-ऑफ तारखेस शेअर्स धारेण केले असतील, त्याप्रमाणात त्यांना मतदानाचे हक असतील

वित्तीय वर्ष २०१८-१९ चा वार्षिक अहवा्ल् आणि एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईट www.viksit.in येथून डाऊनलोड करता येईल.

एजीएमची सूचना सीडीएसएलच्या www.evotingindia.com वेबसाईटवरूनही डाऊनलोड

ज्या व्यक्तींची ई-मृतदानासंबंधी काही गाऱ्हाणी असतील त्यांनी श्री. राकेश दळवी, डेप्युटी मॅनेजर सीडीएसएल, ए विंग, २५वा मजला, मेथॉन प्युचेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊडस, ना.म.जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ येथे किंवा त्यांच्या पदनामाचा ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com यावर किंवा फोन क्रमांक १८००-२२-५५३३ यावर संपर्क करावा किंवा कंपनीचे कंपनी सेक्रेटरी यांना investor_viksit@yahoo.in येथे किंवा कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाशी संपर्क साधावा.

ज्या व्यक्तींनी एजीएमची नोटीस व त्यासोबत अहवाल पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादन केले आहेत व सदस्यत्व मिळविले आणि जे कट-ऑफ डेट रोजी म्हणजेच सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी कंपनीचे शेअर्स धारण केलेले आहेत. त्यांनी लॉगीनआयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी विनंती पत्र investor_viksit@yahoo.in येथे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com येथे

एजीएमच्या सूचनेमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची तपशिलवार पद्धती नमुद केली आहे. ती सदस्यांना पाठविली आहे तसेच कंपनीच्या वेबसाईटवरसुद्धा नमुद केली आहे.

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ आणि इतर लागू होणाऱ्या तरतुदी आणि त्याचे सहवाचन त्याअंतर्गत केलेली नियमावली सोडत होते आणि सेबी (एलओडीआर) नियमने २०१५ चे नियमन क्र. ४२ यानुसार सुद्धा याद्वारे सूचना देण्यात येते की, कंपनीच्या सदस्यांचे राजस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक्स मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेस सदस्यांची नोंद घेण्याच्या हेतुसाठी बंद ठेवण्यात येतील

मतदान पत्रिकेमार्फत मतदान करण्याची सोय एजीएममध्ये उपलब्ध करून देण्यात येईल आणि जे सदस्य एजीएमला उपस्थित असतील पण ज्यांना त्यापूर्वी त्यांचे मतदान ई-मतदान पद्धतीने केलेले नाही, त्यांना त्याचा हक्क एजीएममध्ये मतदान पत्रिकेद्वारे बजावता येईल, ज्या सदस्यांनी एजीएमपूर्वी ई-मतदान दुरुस्थ पद्भतीने केले आहे, त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. मात्र त्यांना पूर्नमतदाने करता येणार नाही विकसित इंजिनिअरिंग लिमिटेडकरित

रघनंदन खंडेलवाल

जी. डी. ट्रेडिंग ॲन्ड एजन्सीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इंडियन मर्कटाइल चंबसं, ३ ग मजला, १४-आर कमानी मार्ग, बेलाई इस्टेट, मुंबई-४००००१. ई-मेल: gdtal2000@gmail.com, सीजायएम: L51900MH1980PLC022672 व्यार्थिक स्वसाधारण सभेची सूचना, परोक्ष ई-मतदानाची माहिती व बुक क्लोज्य वारखा ग्राहोरं सूचना टेण्यात येत आहे की, जी. डी. ट्रेडिंग अंट्र एजनमीज निमिटेडची ३१वी वार्षिक संसंसाधारण साग (एजीएम) शनिवार, २८ एटेबर, २०१८ रोजी दु.२०० बाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात एजीएमच्या सूचनेत विहित विश्यांवर विचारविनमय करण्यासाठी

सप्टबर, ४,४१८ तथा दू. २,००० वाजात कर्भनाच्या नादणाकृत कावालवाल एजाएमच्या धूनत वाहात विषयाल विचारावानम्य करण्याहाठा प्राणांत्रिक क्यायात वेत आहे. हम्म्या कावारा हम हम्मया कावारा १,४१६ व चेत्र चार्चिक स्वतालवाल क्यायात्र व व्यवस्थान व प्रणासन | नियम २०४४ तसेच सेवी (सूची अनिवार्थता व वेत्याचाल आपटा हम्मया हमिताने कंपमीचे व्यवस्थान व हात्र कावारा हमें हम्मया हमिताने कंपमीचे व्यवस्थान कावारा हमें हम्मया हमिताने कंपमीचे हम्मया हमिताने कंपमीचे हम्मया हमें हमिताने हम्मया हमें हमिताने हम्मया हमें हमिताने हम्मया हमें हमिताने हमिताने हमिताने हम्मया हमिताने हमिता

त करण्यास पात्र असेल. सभेच्या सूचनेच्या पाठवणीपरचात एखादी व्यक्ती कंपनीची सभासद बनत असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २१.०९.२०१

) सभन्या सुचनच्या पाठवणायचात एवादा व्यवता कश्ताचा सभासत् बनत असत्यास व ानपारात आतात तराख अयात (इ.२१.०%.२०१९) विद्यास पाणायका प्रकार अस्ति (इ.२१.०%.२०१९) विद्यास पाणायका प्रकारचाय स्वत्य क्षात्र कर्मात्र क्षात्र क्

ABC GAS (INTERNATIONAL) LIMITED Corporate Identity Number (CIN) : L27100MH1980PLC022118

TEL: 022-24935508/24938697 Email: cs@abcgas.co.in NOTICE NOTICE is hereby given that 39th Annual General Meeting of Members of the Company will be held on Saturday, 28th September, 2019 at 11.30 am at Janata Shikshan Sanstha's

Highschool, Adarsh Nagar, Worli, Mumbai 400 030 to transact the businesses contained in the Notice of the AGM. The said Notice of AGM along with the Annual Report, Proxy Form and Attendance Slip fo the Financial Year 2018–2019 have been sent to the members by permitted mode individually

Read Office: 1. Mahesh Villa, Worli, Mumbai-400018

at their postal address. These documents are also available on the Company's website www.abcgas.co.in Notice is further given that pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations.

2015, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 25th September, 2019 to Saturday, 28th September, 2019 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. As per Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of The Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is pleased to

provide its Members the facility to cast their vote by electronic means on all resolutions set forth in the Notice. Members of the Company holding shares in physical or dematerialized form as on the cut-off date, being 21st September, 2019, may cast their vote electronically. The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) for providing remote e-voting facilities in a secure manner and has appointed Mr. Anish Gupta (COP No. 4092) Practising Company Secretary, as the scrutinizer for conducting the voting process in a fair and transparent manner. The details pursuant to the provision of the Companies Act, 2013 and the said Rules are given here under

- Date of completion of dispatch of notices: 3rd September, 2019.
- Date and time of commencement of e-voting: 25th September, 2019 (9,00 a.m., IST)
- Date and time of end of e-voting: 27th September, 2019 (5.00 p.m. IST) Cut off date as on which the right of voting of members shall be reckoned: Saturday
- 21st September, 2019. In case a person has become the members of the company after dispatch of the notice but on or before the cut-off date i.e. **Saturday**, **21**st **September**, **2019**.may write to Central

Depository Services (India) Ltd. (CDSL) at contact details mentioned below A member as on the said Cut off date shall not be entitled for availing the remote e-voting facility or vote through poll at the AGM. If members cast votes by both modes, then voting

- through E-voting shall prevail and poll shall be treated as Invalid.
- A member may participate in the AGM even after exercising the right to vote through remote e-voting but shall not be entitled to vote at the AGM. E-voting by electronic mode shall not be allowed beyond 5.00 p.m. IST on 27th September
- The Notice of the 39th Annual General Meeting, along with the procedure for e-voting has been sent to all the Members by prescribed modes and the same is also available on the website of the Company at www.abcgas.co.in and on the website of Centra

Depository Services (India) Limited at www.evotingindia.com In case of gueries/grievances with regard to e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQ") and e-voting manual available at www.evoting@cdslindia.com

or write an email to CDSL on helpdesk evoting@cdslindia.com.

or write an email to CDSL on helpdesk evoting@cdslindia.com D. Name, Designation, Address. Email id and phone number of the person responsible to address the grievance connected with facility for voting by electronic means

Address: - 1. Mahesh Villa, Worli, Mumbai Mh In

By order of the Board For ABC GAS (INTERNATIONAL) LIMITED

Email id:-cs@abcgas.co.in Ph no:-022 24935508

Place: Mumbai (DIN:-00088077) Dated: 04/09/2019

सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र. बी-६३-६४-६५-एमआयडीसी, रोड क्र. २१/३४, जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६०४. दूर्ध्वनी-०२२-२५८३४६४३, फॅक्स-०२२-२५८३२५७४

ई-मेल: cssl.investors@cybertech.com, वेबसाईट: www.cybertech.com २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. **सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेड**च्य सदस्योंची २४वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, २७ सप्टेंबर, २०१९ रोजी द्.४.००वा सायबरटेक हाऊस, प्लॉट क्र. बी-६३-६४-६५-एमआयडीसी, रोड क्र. २१/३४ जे.बी. सावंत मार्ग, वागळे इस्टेट, ठाणे (पश्चिम), महाराष्ट्र-४००६०४ येथे वार्षिव अहवालासह त्यांच्याद्वारे देण्यात आलेल्या ई–मेलवर किंवा नोंद पत्त्यावर सर्व सदस्यांन गठविण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्श करण्याकरिता होणार आहे याची प्रत कंपनीच्या www.cybertech.com व लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाईम)च्या https://instavote.linktime.co.in वेबसाईटवर उपलब्ध

कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ नुसार कंपनीने विद्युत स्वरुपाने एजीएममध्ये मत देण्यासाठी सविधा दिलेली आहे आणि लिंक इनटाईम इंडिया प्रायटहेट लिमिटेइदारे देण्यात आलेल्या रिमोट ई–वोटिंग सेवेमार्फत सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विमर्ष केला जाईल. नोंद देनांक शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९ रोजी सदस्याद्वारे धारण शेअर्सच्या सरासरीवर मतदान

जर कोणा व्यक्तीने वार्षिक अहवालासह वास्तविक एजीएम सूचना वितरणाकरिता निश्चित तारीख ३ सप्टेंबर, २०१९ रोजी नंतर कंपनीचे शेअर्स प्राप्त करून कंपनीचा सदस्य झाल असेल आणि नोंद दिनांक २१ सप्टेंबर, २०१९ रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी त्यांचा होलिओ/डीपी आयडी (१६ अंकी डिमॅट खाते क्र.) व क्लाईंट आयडी क्र नमुद करून insta.vote@linkintime.co.in वर ईमेल पाठवून लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा किंवा खालील लिंकला भेट द्यावी. https://instavote.linktime.co.in/ Home/Contactus

सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, अ. रिमोट ई–वोटिंग कालावधी:

प्रारंभ : मंगळवार, २४ सप्टेंबर, २०१९ रोजी स.९.००वा.

समाप्तीः गुरुवार, २६ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.००वा. सदस्यांने ठरावांवर दिलेले मत पूढे बदलता येणार नाहीत.

एजीएममध्ये सदस्यांकरिता बॅलेटने मतदानाची सुविधा उपलब्ध असेल परंतु त्यांनी रिमोत ई-वोटिंगने मत दिलेले नसावे; आणि

जे सदस्य रिमोट ई–वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना सभेत पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. जर सदस्यांने दोन्ही पद्धतीने मत दिल्यास रिमोट ई-वोटिंगने दिलेले मत ग्राह्य धरले जाईल आणि बॅलेट मत अवैध समजले जाईल. ई-वोटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी कृपया https://instavote.linktime.co.in च्या डाऊनलोड सेक्शनवर उपलब्ध सदस्यांकरिता ई-वोटिंग युजर मॅन्युअल किंवा फ्रिक्वेन्टली आस्क्ड क्रेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा -insta.vote@linkintime.co.in वर ईमेल करावा.

ोथे सूचना देत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१, इतर लागू तरतुदी आणि सेर्ब ्रिलिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ . नूसार २४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त व ३१ मार्च, २०१९ रोजी संपलेल्या वित्तीय ु वर्षाकरिता लाभांशास सदस्यांची निश्चितीकरिता शनिवार, २१ सप्टेंबर, २०१९ ते शुक्रवार २७ सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरप पस्तक बंद ठेवण्यात येतील

कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदीनुसार एजीएममध्ये सदस्याद्वारे घोषित झाल्यास संचालक गंडळाद्वारे शिफारस केलेला लाभांश ज्या सदस्यांची नावे शुक्रवार, २५ ऑक्टोबर, २०<u>१</u>९ रोजी सदस्य नोंद पुस्तकात नमुद आहेत त्यांना शनिवार, २० सप्टेंबर, २०१९ रोजी किंवा त्यापूर्वी दिले जाईल. विद्युत स्वरुपात भागधारणेसंदर्भात डिपॉझिटरी अर्थात नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस लिमिटेड (सीडीएसएल) द्वारे या तारखेला उद्देशाकरिता देण्यात आलेल्या तपशिलानुसार शुक्रवार, २० सप्टेंबर, २०१९ रोजी गर्यालयीन वेळ समाप्त होताना लाभार्थी मालकीत्व आधारावर लाभांश दिले जाईल.

> सायबरटेक सिस्टिम्स ॲण्ड सॉफ्टवेअर लिमिटेडकरित सही/ सरीता लिलारामानी

Pa Muthoot Finance

मुथूट होमफीन (इंडिया) लि. कार्पोरेट कार्यालय : १२०१ आणि १२०२, १२ वा मजला, ए विंग, लोट्स कार्पोरेट पार्क, ऑफ वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगांव (पूर्व), मुंबई – ४०००६३

ताबा नोटीस

सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट रूल्स<mark>, २००२ च्या रूल ८</mark>(१)सहवाचता, परिशिष्ट ४ नुसार ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी मुथूट होमफिन (इंडिया)लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी म्हणून, दी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रूल ९ सहवाचता कलम १३ (२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून **कर्जदार** श्री.अशोक हनुमथा मंत्रु आणि सौ.सविता अशोक मंत्रु यांना दि. ९ जुलै २०१८ च्या नोटीसीमध्ये नमूद असणारी रक्कम रू.२२,६८,६७४/- (रूपये बावीस लाख अडुसष्ठ हजार **सहाशे चौऱ्याहत्तर फक्त) दि.३१/०७/२०१८ रोजी पर्यंत** अधिक त्यावरील १३.२५% दराने पुढील व्याज आणि २४% दराने दंड व्याज) चार्जेस, किंमती इ.सहची रक्कम सदर नोटीसीच्या ु तारखेपासून ६० दिवसांचे आंत भरण्यासाठी डीमांड नोटीस जारी केलेली होती.

कर्जदारांनी रकमेची परतफेड न केल्यामुळे याद्वारे विशेषत: कर्जदार आणि तमाम लोकांना कळविणेत येत आहे की निम्नस्वाक्षरीकारांनी **दि.३० ऑगस्ट २०१९ रोजी** सदर नियमांच्या नियम ९सह वाचता सदर कायद्याच्या कलम १३ (४) अंतर्गत त्यांचेवर प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार आणि तमाम लोकांना याद्वारे सावध करणेत येते की त्यांनी मालमत्तेशी कोणताही व्यवहार करू नये आणि मालमत्तेशी कोणताही व्यवहार केल्यास मुथूट होमफिन (इंडिया)लिमिटेडच्या रक्कम **रू.२२,६८,६७४/– रूपये (बावीस लाख अडुसष्ठ हजार सहाशे चौऱ्याहत्तरफक्त)** अधिक दि.३१/०७/२०१८ पासूनचे त्यावरील व्याज आणि २४% दराने दंड व्याज, चार्जेस, किंमत इ. सहच्या रकमेच्या अधीन राहील.

तारण मालमत्ता सोडवून घेण्यासाठी वेळ उपलब्ध असलेविषयी कायद्याच्या कलम १३ च्या उप-कलम ८ च्या तरतूर्दींकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्ता: मालमत्ता फ्लॅट क्र.२०७ येथे असलेली, २ रा मजला, क्षेत्रमापन ४७५ चौ.फू कारपेट एरिया, जगन्नाथ धाम येथे असलेली, बिल्डींग, बी विंग, शिवसेना कार्यालयाशेजारी देसले पाडा, नांदीवली, डोंबिवली (पूर्व), ठाणे – ४२१ २०१. महाराष्ट्र, विशेषत: विक्री करार नोंदणी दस्तावेज अ.क्र.३६३/२०१७ नुसार नमूद, दि.०३/०२/२०१७ जॉईंट सब रजिस्ट्रार कल्याण-३, जिल्हा ठाणे यांचे कार्यालयामध्ये.

दिनांक : ३०.०८.२०१९ प्राधिकत अधिकारी ठिकाण : मुंबई मुथूट होमफिन (इंडिया) लिमिटेड



केअर रेटींग्ज लिमिटेड (सीआयएन: एल६७१९०एमएच१९९३पीएलसी०७१६९१) नोंदणीकृत कार्यालयः ४था मजला, गोदरेज कोलिजियम, सोमय्या हॉस्पिटल रोड,

पूर्व द्रुतगती महामार्ग, सायन (पूर्व), मुंबई-४०००२२. वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग व

पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, क्रेडीट ॲनालिसीस ॲण्ड रिसर्च लिमिटेडच्य सदस्यांची २६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९** रोजी ३.३०वा. जसभाई कन्व्हेन्शनल हॉल, श्री षण्मखानंद फाईन आर्ट्स ॲण्ड संगीत सभा, ६वा मजला, २९२ हरबन्सलाल मार्ग, सायन (पूर्व), मुंबई-४०००२२ य तिकाणी होणार आहे.

कंपनीच्या वार्षिक अहवालासह २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल डिपॉझिटरी सहभागीदार/कंपनी निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी कार्वी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंद आहेत त्या सर्व सदस्यांना विद्युत स्वरूपाने आणि ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नाहीत त्यांना वास्तविक स्वरूपात **मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९** रोजी पाठविण्यात आले आहे. जर कोणा सदस्यास वार्षिक अहवाल मिळाले नसल्यास किंवा कोणताही गुंतवणूकदार वार्षिक अहवाल वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असल्यास त्यांनी नोंदणीकृत कार्यालयात कंपनी सचिवाकडे मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१९ रोजी विनंती पाठवून वार्षिक अहवालाची प्रत प्राप्त करावी आणि सभेत व्यक्तिश: किंवा प्रॉक्सी नियुक्त

एजीएममध्ये उपस्थित राहुन मत देण्याचा सदस्यास अधिकार आहे तसेच त्याच्यावतीने सभेत उपस्थित राहून मत देण्याकरिता प्रॉक्सी नियुक्त करण्याचा अधिकार आहे आणि प्रॉक्सी हा कंपनीचा सदस्य असणे आवश्यक नाही. प्रॉक्सी प्रपत्र प्रभावी होण्याकरिता सभा प्रारंभापूर्वी ४८ तास अगोदर पर्यंत पूर्णपणे भरलेले व स्वाक्षरी केलेले प्रॉक्सी प्रपत्र कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सादर करावीत.

कृपया नोंद असावी की, वार्षिक अहवालासह कंपनीच्या एजीएमची सूचना कंपनीच्या www.careratings.com वेबसाईटवर (इनव्हेस्टर टॅब अंतर्गत) आणि आरटीएच्या http://evoting.karvy.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टिंग ॲण्ड ऑब्लिगेशन्स डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम, २०१५ च्या नियम ४२ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, **सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९** रोजी होणाऱ्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त आणि वित्तीय वर्ष २०१८-१९ करिता रू.१२/-प्रति समभाग (जाहीर झाल्यास) अंतिम लाभांशाकरिता सदस्यांची नावे निश्चितीसाठी सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ ते सोमवार, ३० सप्टेंबर, २०१९ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भाग हस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी कार्यालयीन वेळ समाप्त होताना सदस्य नोंट पस्तक/द्रिपॉयिटरी नोंटीमध्ये ज्या सदस्यांची/लाभार्थी मालकांची नावे नम

आहेत त्यांना अंतिम लाभांश देण्यात येईल. रिमोट ई-वोटिंग (विद्युत स्वरूपात एजीएममध्ये नियोजित ठरावांवर मतदान)

कंपनी कायदा २०१३च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१४ च्या नियम २० सुधारित प्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम २०१५ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४ आणि सर्वसाधारण सभा (एसएस-२) वरील सचिव प्रमाणनुसार एजीएममध्ये विमर्शीत करण्यात येणारे विषयांवर कार्वी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारे तरतूद करण्यात आलेल्या सेवेमार्फत सभेच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहन (रिमोट ई-वोटिंग) विद्युत मतदान प्रणालीने विमर्शीत करण्यात येतील. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, विद्युत स्वरूपाने मतदानाकरिता प्रक्रिया व पध्दतबाबत सोमवार. १९ ऑगस्ट. २०१९ रोजीच्या

रजीएम सुचनेतील टिप क्र.१९ पहावी. रिमोट ई-वोटिंग बुधवार, २५ सप्टेंबर, २०१९ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. तदनंतर रिमोट ई-बोटिंग सदर तारीख व बेळेनंतर मान्य असणार नाही.

नोंद दिनांक अर्थात सोमवार, २३ सप्टेंबर, २०१९ रोजी सदस्य नोंद पुस्तकात किंवा डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्या लाभार्थी मालकांच्या यादीत व सदस्य नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमूद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंग तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेत वास्तविक बॅलेटने मतदान करण्याचा अधिकार आहे.

कोणा व्यक्तिने एजीएम सचना व वार्षिक अहवाल वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवन कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित दिनांकाला सदस्य नोंद पुस्तक/लाभार्थी मालकांच्या यादीत त्यांचे नाव नमूद असल्यास त्यांनी कार्वी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेडकडे संपर्क करून एजीएमची सूचना आणि विद्युत स्वरूपाने मत देण्यासाठी लॉगइन आयडी व पासवर्ड प्राप्त करावा.

तथापि जर सदस्य यापूर्वीच ई-वोटिंगकरिता कार्वीसह नोंद असल्यास त्यांनी मत

देण्यासाठी त्यांचा विद्यमान यूजर आयडी व पासवर्ड वापरावा. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, कार्वी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेडद्वारे रविवार, २९ सप्टेंबर, २०१९ रोजी सायं.५.००वा. नंतर रिमोट ई-वोटिंग पध्दत बंद केली जाईल आणि सदस्याने ठरावावर दिलेले मत त्यास पुढे कोणत्याही कारणास्तव बदलता येणार नाही. एजीएमच्या ठिकाणी बॅलेट पेपर वितरणाची व्यवस्था कंपनीद्वारे केली जाईल. एजीएम पूर्वी रिमोट ई-वोटिंगने ज्या सदस्यांनी मतदान केलेले आहे त्यांना एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतू एजीएममध्ये पुन्हा मतदान करता येणार नाही.

रिमोट ई-वोटिंगबाबत काही प्रश्न/तक्रारी असल्यास कृपया संपर्क: श्री. बी. वेंकटा किशोर, कार्वी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, कार्वी सेलेनियम टॉवर-बी, प्लॉट क्र.३१ व ३२, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, गचीबोवली, नानकरामगुडा, सेरिलिंगमपल्ली, हैद्राबाद-५०००३२, दूर.:०४०-६७१६१५००/टोल फ्री क्र.१-८००-४-५४-००१ फॅक्स: ०४०-२३००११५३, ई-मेल: einward.ris@karvy.com

२६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विमर्शीत करण्यात येणाऱ्या विषयाचे दस्तावेज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात २६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी (शनिवार व रविवार वगळून) कार्यालयीन वेळेत निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

सभेत प्रवेश फक्त उपस्थिती पावतीवर दिला जाईल जे सदस्यांना वार्षिक अहवालासह पाठविण्यात आला आहे. ज्या सदस्यांना उपस्थिती पावती विद्युत स्वरूपाने प्राप्त झाली आहे त्यांनी उपस्थिती पावतीची प्रत आणावी आणि एजीएम मध्ये उपस्थित राहताना उपस्थिती पावतीची प्रत सादर करावी.

> केअर रेटींग्ज लिमिटेड करीता सही/ नविन कुमार जैन कंपनी सचिव

> > एसीएस-१०७०३

दिनांक: ०३ सप्टेंबर, २०१९ ठिकाण: मुंबई

डीआयएन:00४0१११३

ठिकाण: ठाणे दिनांक: ४ सप्टेंबर, २०१९

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी